MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517 Authorised Officer Email Id: authorised.officer@muthoot.com

APPENDIX -IV[Rule 8(1)] Possession Notice (For Immovable Property)

Whereas The undersigned being the Authorized Officer of the M/s. Muthoot Housing Finance Company Ltd., under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (ACT NO.54 OF 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice to below mentioned Borrower/s / Guarantor/s. After completion of 60 days from date of receipt of the said notice. The Borrower/s / Guarantor/s having failed to repay the amount, notice

is hereby given to the Borrower/s / Guarantor/s and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property describe herein below in exercise of powers conferred on them under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this.

he Borrower/s / Guarantor/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will

be subject to the charge of the M/s Muthoot Housing Finance Company Limited, for an above mentioned demanded amount and further interest thereon

Outstanding

Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO – U65922KL2010PLC025624, Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No.

PUBLIC NOTICE

(FOR ISSUING SEARCH AND TITLE REPORT)

Public at large are hereby informed that the property situated at **Erandwane**, Taluk Haveli, District Pune, bearing City Survey No 15, Final Plot No 17A sub plot 4 and 5 bearing area of 680.99 Sq Mtr. wherein the building is constructed in the name of Continenta Chambers in which on the 3rd floor having Office No 36 and Office No 37 admeasuring tota area of 483.50 Sq feet i.e., 44.918 Sq. meter (Carpet) along with admeasuring Balcony upto 63 Sq. feet i.e. 5 853 Sq. meter owned by Smt. Laiwanti Mohanlal Narang.

Smt. Lajwanti Mohanlal Narang R/at: Gold Coast, Ivory Estate, Baner Road, Behin Hotel Green Park, Someshwarwadi, Pashan, Pune-411008 has requested us for issuance of a Search and Title Report. In furtherance of the issuance of such a report this public notice is issued. Smt. Lajwanti Mohanlal Narang has presented to us that the said property i owned by her. She has further presented that she has not subjected said property to an encumbrances of whatsoever nature and there is no pending dispute in any court of law c hefore any authority in respect of the said property.

The public at large and all concerned are hereby called upon to raise the objections i they have any right, title or interest of whatsoever nature in the said property, within a period of 7 (seven) days from the date of publication of this notice. If no objections are receive vithin this period, then we will presume that no one has any right, title or interest in the said property or if any person has such interest, then it will be presumed, that he/she has given up the same. Thereafter we will issue a Certificate of clean, clear and marketable title in favor o the said owner i.e Smt. Lajwanti Mohanlal Narang DESCRIPTION OF PROPERTIES

All the pieces and parcels of land situated within the Registration Division and Distric Pune, Sub-Division and Taluka Haveli, within the Local limits of Pune Municipal Corporation and within the jurisdiction of Sub-Registrar Haveli, Erandwane bearing bearing City Survey No 15, Final Plot No 17A sub plot 4 and 5 bearing area of 680.99 Sq Mtr. wherein the buildin is constructed in the name of Continental Chambers in which on the 3rd floor having Office No 36 and Office No 37admeasuring total area of 483.50 Sq feet i.e., 44.918 Sq. meter (Carpet) along with admeasuring Balcony upto 63 Sq. feet i.e., 5.853 Sq. meter and bounded as under: To east: Terrace, To west: Road, To north: Terrace, To south: Terrace

Place: Pune, Date: 04/05/2022

Ramesh V. Chikate, Advocate OFF.: 103, Sharmad Residency, Shilavihar Colony, Paud Phata, Karve Road Pune-411 038 Ph. No. 020-25430302, e_mail:rameshchikate9@gmail.com

Notice u/s. 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002
The following Borrower availed the below mentioned loans from Repco Home Finance Ltd. Nagpur Branch. The loans of below mentioned borrower (Column

No.3) have been secured by the mortgage of properties mentioned in (Column No.5). As they have failed to adhere to the terms & conditions of the loar agreement and as the loan become irregular, the loans were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to Repco Home Finance Ltd

Nagpur Branch are mentioned in (Column No.4). This amount with further interest & costs on the said amount shall also be payable as applicable and the same will be charged with effect from their respective dates.

Borrowers & Guarantors

S/o, Dnyaneshwar B Wandhare, Plot No. 50/136, Vaishnavi Villa, New Narsala Road, Near Nandini Lawn,

S/o, Dnyaneshwar B Wandhare, Plot No. 50/136, Vaishnavi Villa, New Narsala Road, Near Nandini Lawn,

W/o, Rajesh D Wandhare, Plot No. 50/136, Vaishnavi Villa, New Narsala Road, Near Nandini Lawn,

Plot No.5 & 6, KH No. 82/1, P.H No. 37, Mouza - Narsala Nagpur - 440 034

Borrowers & Guarantors

Kandri Mines Opp.Boarding School Ward No.5 Mansar Nagpur – 441 401

Plot No.142, Kh.No.375, P.H.No.22 Mouza: Patgowari, Mansar Tah. Ramtel

Opencast Semiskilled M/s. Moil Ltd., Kandri Mines Mansar Nagpur - 441 401

Kandri Mines Opp. Boarding School Ward No.5 Mansar Nagpur – 441 401 Plot No.142, Kh.No.375, P.H.No.22 Mouza: Patgowari, Mansar Tah. Ramtel

For the reasons stated above, we hereby call upon you to discharge in full your liabilities to us within a period of 60 days from the date of publishing of this notice for which we will be exercising the powers under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest 2002 against the secured assets mentioned above. The powers available to us under Section 13 of the Act inter-alia includes (i) Power to take possession of the secaset, (ii) Take over the management of the secured asset, and any trail of secured asset by us shall vest in the transferee all rights, or in relation to the secured asset transferred as if the transfer had been made by you.

We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and expenses incurred by secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer of the secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer of the secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer of the secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer of the secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer.

My old name is Deii Sah

Changed to new name as Deeji

Sah vide Affidavit No 1102/2022

Dated 02/05/2022 0090303388-2

I. No 2750860H Ex LNK Dashrath

Bangar resident of Vadgaon

changed my date of birth from

01 Nov 1943 to 01 Oct 1942 vide

0040612131-3

0090303313-2

0090303387-1

0090303390-2

0090303387-2

0090303387-3

Gazette No P-226936 dt 28 Apr

Chakraborty Changed to new

name as Debasree Roy vide

Affidavit No 1097/2022 Dated

My old name is Debashree

I, Samrudhi Amol Bhapkar

15571911P, Rank - HAV/RST,

have Changed my Daughter

Corrected to Samrudhi Amol

326/2022, Dated-02/05/2022.

Bhapkar vide Affidavit no-

Name Bhapkar Amol Pradeep.I

Daughter of Service No

Wrong Name Samrudhi

I have changed my old name

Sunanda to new name Haval

I, Sujata Ganesh Khalate,

Name Ganesh Kisanrao

wrong DOB 28/12/1990

02/05/2022.

15571908P, Rank -HAV/DSV,

Khalate.I have Changed my

Corrected to 05/03/1993 vide

affidavit no - 325/2022.Dated-

I. Vedant Ganesh Khalate S/O of

Changed my Son wrong name

Ganesh Khalate.vide affidavit

My old name is Ranjit Harjinder

Singh Chail Changed to new name as Ranjit Singh Harjinder

Singh Chail vide Affidavit No

1101/2022 Dated 02/05/2022

Vedant Corrected to Vedant

Service No 15571908P, Rank

HAV/DSV Name Ganesh

Kisanrao Khalate, I have

No -324/2022.Dated-

02/05/2022.

Spouse of Service No

Sunanda Dhondiram Aff.no-130/20

Sheri, Pune-411014 have

2022

29/04/2022

M/s. Vaishnavi Hand Loom. Plot No. 34/148. Padole Corner.

Shop No. 11, Samrat Ashok Chouk, Nagpur - 440 099

Mr. Prakash D Wandhare - Co-Borrower I

Sabhaji Nagar, Nagpur - 440 034

Sabhaji Nagar, Nagpur - 440 034

Nehru Nagar, Nagpur - 440 009

Mrs. Manisha Kathote - Borrowe

Mr. Janardhan M Satpute - Guarantor

Nagpur - 440 034

Mumbai - 400 016

W/o, Suraj

Dist. Nagpur

Dist. Nagpur

Also at

Also at

No. Branch Plot No.5 & 6. KH No. 82/1. P.H No. 37. Mouza - Narsala

Plot No.5 & 6, KH No. 82/1, P.H No. 37, Mouza - Narsala

M/s.Kores India Ltd, Ashford Chamber, L J Road, Mahim,

Mrs. Vishakha R Wandhare - Co-Borrower II

Mr. Rajesh D Wandhare - Borrower

Sabhaji Nagar, Nagpur - 440 034

REPCO HOME FINANCE LIMITED

Khullar Chambers, 1st floor, Office No. 101, Munje Chowk, Sitabuldi, Nagpur - 440012

DEMAND NOTICE

NOTICE

This is to inform the General Public that following share certificate of (name of Company)VIP INDUSTRIES LTD having its Registered office at 5th floor, DGP House, 88C, old Prabhadevi Road Mumbai 400025 Registered in the name of the following

shareholder	cholders have been lost by them					
Name of shareholder		Certificate No	Dist			
Vasantrao Pralhadrao Deshmukh			from 3235041 to 3236680			

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited C-101, 247 Park. L.B.S. Marg, Vikhroli (W) Mumbai 400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Vikram Vasantarao Deshmukh

Details of secured Assests

All that Piece and Parcel of land

pearing Plot Nos. 5 & 6, Plot No.5.

admeasuring an area of 112.318 So

Meters (1208 994 Sq. Feet.) & Plot

No.6, admeasuring an area of 112.50

Sq. Meters., (1210.998 Sq. Feet.) out

of Kh.No. 82/1, P.H.No.37, of Mouza

No. 77, within the limits of Gram Panchayat Narsala & Nagpur

said plots together is bounded as

East: By 18 Meter wide Road

West: By Plot No. 15 & 16

North: By Plot No. 7

41,13,825

23-03-2022

Narsala, NMC House No. 2/5+6, Ward

Municipal Corporation, Nagpur and the

Details of secured Assests

All that piece and parcel of land

Kh.no.375, Mouza: Patgowari

West: Plot No.133 and 134

District Nagpur

North: Plot No. 143 South: Plot No. 141

East: Road

23-03-2022

sq.mtr in the layout of Bisen out of

P.H.No.22, within the limit of Gram

Panchayat Patgowari Tah. Ramtek and

Vistaar Financial Services Pvt Ltd VISTAAR Registered Office: Plot No 59 & 60-23,22nd Cross, 29th Main BTM 2nd Stage, Bengaluru 560076. www.vistaarfinance.com

DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 NOTICE is hereby given by Vistaar Financial Services Pvt Ltd (VFSPL), that the following

borrowers who have availed loan against property from Vistaar Financial Services Pvt Ltd and failed to pay Equated Monthly Installments (EMIs) of their loan to and that their loan account has been classified as Non-performing Asset as per the guidelines issued by Reserve Bank of India. The Borrowers have provided security of the immovable property towards the loan, the details of which are described herein below. The details of the loan and the amounts outstanding and payable by the borrowers to Vistaar Financial Services Pvt Ltd as on date are also indicated here below. The borrowers as well as the public in eneral are hereby informed that the undersigned being the Authorized Officer of Vistaa Financial Services Pvt Ltd. the secured creditor has initiated action against the following porrowers under the provisions of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act, 2002 (the SARFAESI Act). If the following borrowers fails to repay the outstanding dues indicated against their names within 60 (Sixty) days of this notice along with further interest and other charges if any, the undersigned will exercise any one or more of the powers conferred on the Secured Creditor under sub-section (4) of Section 13 of the SARFAESI Act, including power to take possession of the property and sell the same. The public in general is advised not to deal

with propert	nun property described here below.						
Account No	Name of the Borrowers and Co-Borrowers	Total Loan Outstanding (in INR)	Total Loan Outstanding As On				
	Mr/Mrs Aslam Shah Bismillah Shah Mrs Shabana Aslam	Rs. 38,07,865.70/-	16-03-2022				

Description of the Secured Asset: All the piece and parcel of the immovable property Situated at, Mauje Gambhirpur, Paragne-Badnera, Taluka and District Amravati, within the limits of Amravati Municipal Corporation, Field Survey No. 21/2, Part of Plot No. 6 (Out of Plot No. 6, North South divided, East side portion) Area admeasuring 98.04 Sq. Mtr (1055 Sq. Ft) Municipal property No. 3156/2, and within the jurisdiction of the sub-registrar Amravati city, which is bounded by: Towards East by: Space of nother; Towards West by : Part of plot no. 6; Towards North by : Service Lane Towards South by: Road;

For Vistaar Financial Services Pvt Ltd., Date: 02-05-2022 Place: Mauje Gambhirpur Authorized Officer

P muthööt

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED Registered Office: TC NO.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034,

CIN NO - U65922KL2010PLC025624. Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo. Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517 Authorised Officer Email ID: authorised.officer@muthoot.com **PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY**

Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the M/s Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and held as security in respect of HOUSING Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further It has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to amount in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

Sr. No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor	Description of Mortgaged Property	Property Possession Date	Amount (Rs.)	Reserve Price (Rs.)	E.M.D. (Rs.)	AUCTION DATE
1	Abhimanyu Arjun Keche PRIYANKA ABHIMANYU KECHE LAN No. 19100072538	Plot No 318, Ward No 21, Kh No 11, E1AS Nit Scheme, Mouza Pardi, Nr Railway Crossing No 72, Nagpur, Pardi B.o, Maharashtra, 441502, Bounded By: North: Plot No 319, South: Road, East: Plot No 353, West: Road		2585866.71/- as on 16-04-2019	20,00,000/-	2,00,000/-	07-06-2022
Inspection Date & Time: 20-05-2022 & 21-05-2022 at 10.00 AM to 05.00 PM Sale Time & Place: 10.00 AM to 03.00 PM, Muthoot Housing							

Finance Company Limited, 1st Floor Pratrara , Besides Airtel, Opp Haldiram, Untkhana Road, Medical Square, Nagpur, Maharashtra - 440009.

 $ntending\ bidders\ may\ in spect\ the\ properties\ on\ the\ date\ and\ time\ as\ mentioned\ above.: Terms\ \&\ Conditions\ of\ public\ auction:$ 1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as also the terms and condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders. 2) The property will be sold on "As is where is" and "As is what is" "whatever there is" and "no recourse" condition, including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorised Officers at respective locations on above nention contact numbers.The interested buyers may send theirs offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable a Mumbai favoring "Muthoot Housing Finance Company Limited", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price at the above mentione office address of The Authorised Officer on working day before the date of Auction. 4) Offers that are not duly filled up or offers not accompanied by the EMD or Offers received after the above date and time prescribed herein will not be considered / treated as invalid offers, and accordingly shall be rejected. The Earnest money deposit shall not carry any interest. 5) Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the part of the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc. 6) In no eventuality the property would be sold below the reserve price. 7) The bidders present in the auctior would be allowed to increase their offer multiples of Rs. 10000/- in addition to Reserve Price fixed. 8) The Property shall be sold to the highest bidder offer, subject to acceptance of the bid by the secured creditor, i.e., M/s Muthoot Housing Finance Company Ltd. The undersigned has the discretion te accept or reject any offer / Tender without assigning any reason. 9) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser. 10) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the purchase amount (after adjusting the E.M.D. already paid) within next working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest mode deposit will be forfielded. 11) The balance 75% of the Sale price shall have to be paid within 15 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or respect of the sale, the armest mode apposition will be a successful Purchaser by the Authorized Officer or respect to the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized Officer or respect to the successful Purchaser by the Authorized such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer. In the event of the dealult in payment of the balance 75% of the sale price or any part thereof, within the prescribed period, the amount deposited shall be forfeited and the secured creditor will be at liberty to sell the property once again and the defaulting Purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum already paid towards the purchase thereof. 12) The Demand draft / Pay order deposited towards the Earnest money shall be returned to unsuccessful bidders. 13) The immovable property described herein above shall remain and be at the sole risk of the successful purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the Sale by the undersigned Authorized Officer. The successful bidder shall not be entitled to annul the sale on any ground of whatsoever nature. 14) The Authorized officer is not bound to accept the highest offer or any or all offers and M/s Muthoot Housing Finance Company Ltd., as secured creditor, reserves its right to reject any or all biddy) without assigning any reasons. In case, the bids are rejected, Authorized officer can negotiate with any of the tenderer or intending bidders or other parties for sale of the property by private treaty. 15) No persons other than the intending bidders/offerer themselves, or their duly Authorized representative shall be allowed to participate in the auction/sale proceedings. 16) The Authorized officer reserves his right to vary any of the terms and condition of this notice for sale, without prior notice, at his discretion. 17) In case, all the dues together with all cost, charges and expenses incurred by the Secured Creditor are tendered by the above name borrower / co-borrower fill one working day prior to the date of Auction then the property will not be sold and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd.

The borrower/guarantor/mortgage of LAN No. 19100072538 are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8(6) & 9 of The Security Interest (Enforcement) Rules of SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within above mentioned days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in ENGLISH and VERNACULAR newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be consider as the final copy, thu fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the Sale by the undersigned Authorized Officer. The successful bidde then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be consider as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower/guarantor/mortgagers pays the amount due to Bank, in full before the date of sale, auction is liable to be stopped.

Sd/- Authorised Officer, For Muthoot Housing Finance Company Limited Place: NAGPUR, Date: 04/05/2022

I look at every side

♦ The Indian EXPRESS

P

muthööt

Place: Nagpu

Name of Borrower / Co-Borrower / Guarantor

LAN No. 19100073481 & 19100074865 Vinod Jagan Jaronde Vrunda Vinod Jaronde

JM FINANCIAL JM FINANCIAL ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED merly known as JM Finance Asset Reconstruction Company Priva

Description of Secured Asset(s) /

Sd/- Authorised Office

For Muthoot Housing Finance Company Limited

17-April-2019 332,416.17/- & House No 2484 468, Plot No 468, Kh No 66 Cts No 16-April-2019 Of Nit Maouza, Nari Road. Nr Unnalwadi Poet Office

Nagpur, Maharashtra, 440017

Corporate Identification No.: U67190MH2007PLC174287 Regd. Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025

Authorised Officer: Nirav Parekh Mobile: 9869300025

Email: nirav.parekh@jmfl.com, Website: www.jmfinancialarc.co By Registered Post, Acknowledgement Due

JMFARC/NP/FY23/1044 April 29, 2022 Rajnil Infrastructures Pvt. Ltd, 29, Vastushilp, Prashant Nagar,Behind Mount Carme

Rajnil Infrastructures Pvt. Ltd, Plot no. 2/7, First Floor, Shubham Apartment, Ujjwal Nagar, Wardha Road, Nagpur - 440015 Rajesh Shrikrishna Rajankar,86, Radhey Mahalaxmi Nagar 1, Nagpur-400024

Rajesh Shrikrishna Rajankar,Rajankar Vastu Shilp, Prashant Nagar, Ajni, Nagpu **Rajendra Khushraj Mahajan,**Sanjeevani Complex, Swawlambi Nagar, Nagpur

Idrishkhan Sherkhan Pathan, 10, Jafar Nagar, Wardhman Nagar, Nagpur - 440008 Chandrakant Gulabrao Sonole, 111, Telecom Nagar, Nagpur – 440022 Shamkant Gulabrao Sonole, 54, Deendayal Nagar, Nagpur – 440022 Anil Gulabrao Sonole, 27, Deendayal Nagar, Nagpur – 440022

Yashoda Gulabrao Sonole, 54, Deendayal Nagar, Nagpur - 440022 Kalindi Rameshrao Dhakulkar, 27, Deendayal Nagar, Nagpur - 440022 Pramila Shivshankar Deshkar, 20, Swawalambil Nagar, Nagpur – 440022 Notice for sale of immovable property secured for the loan of Rajnil Infrastructures

nterest Act, 2002 ("SARFAESI Act") read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said Rules"). Rainil Infrastructures Private Limited (hereinafter referred to as "Borrower") was granted a financial assistance (hereinafter referred to as "Loan") by State Bank of India ("Original Lender") to the tune of Rs. 6,00,00,000 (Rupees Six Crore Only). Subsequently the said financial asset of the Borrower viz the Loan together with all underlying security interest and all rights, title and interest therein was assigned by Original Lender, in favou of JM Financial Asset Reconstruction Company Limited acting in its capacity as trustee

Private Limited, possession of which has been taken over under section 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securit

of JMFARC - SBI March 2014 I - Trust vide registered assignment agreement dated March 26, 2014, in terms of Section 5 of the SARFAESIAct. The Authorised Officer of JM Financial Asset Reconstruction Company Limited under the SARFAESI Act and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice under section 13(2) dated December 05, 2017, calling upon Borrower and the guarantors and/or the mortgagors namely (i) Mr. Rajesh Shrikrishna Rajankar (ii) Mr. Rajendra Khushraj Mahajan (iii) Mr. Idrishkhan Sherkhan Pathan (iv) Mrs. Chandrakant Gulabrao Sonole (v) Shamkant Gulabrao Sonole (vi) Anil Gulabrao Sonole (vii) Yashoda Gulabrac Sonole (viii) Kalindi Rameshrao Dhakulkar (ix) Pramila Shivshankar Deshkar, to repay he amount mentioned in the said notice being Rs. 25,34,69,087/- (Rupees Twenty Five

Crores Thirty Four Lakhs Sixty Nine Thousand Eighty Seven Only) as on December 05

2017 with further interest thereon within 60 days from the date of receipt of the said

The Borrower and Guarantors and/or Mortgagors have failed to repay the amount as mentioned in the Demand Notice. Thus, the Authorized Officer of MMFARC took possession of the below mentioned secured immovable property under section 13(4) of the SARFAESI Act read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("said

Rules") on March 22, 2021,
"All that non-agricultural land admeasuring 10.6 acres (4.22 hectors) out of 13.6 acres (5.43 hectares) being the portion of entire land bearing Kh. No. 75/1, Mouza Waddhamna, P.H. No. 6 admeasuring 8.60 hectors Class-I, Land revenue Rs. 20.80 along with construction made/to be made there on under any name including "Orchid Residency" scheme inter-alia, consisting of various flats, duplexes, row houses library and Club House, Maternity home and Dispensary etc. Situated at Waddhamna Gram Panchayat Waddhamna, National Highway, Amravati Road, Tahsil Hingna and Bounded as under", **On East**: Portion of Kh. No. 75/1 & Nallah **On West**: Kh. No. 79, 76, On North: Kh. No. 75/2, Nagpur Goods Garage, On South: Nallah (Open) Owned by Shri Chandrakant Gulabrao Sonole, Shri Samkant Gulabrao Sonole, Shri Anil

Gulabrao Sonole, Smt. Yashoda Gulabrao Sonole, Smt Kalindi Rameshrao Dhakulka Smt. Pramila Shivshankar Deshkar. n view of the aforesaid, a notice is hereby given to you in terms of the Rule 8 (5) and 8 (6) and 9 of the said Rules that the Secured Immovable Property as described above shal

be sold by the Authorized Officer of JMFARC on "As is where is", "As is what is" and 'Whatever there Is" Basis by way of sale under public auction after the expiry of Thirty (30) days from the date of this notice with reserve price of Rs. 9,50,00,000/ (Rupees Nine Crores Fifty Lakhs Only)
Attention is drawn of the Borrowers', Guarantors' and/or the Mortgagors' to sub-se

(8) of section 13 for the time available to redeem the said property

Yours faithfully

READ Express CAREERS

Every THURSDAY in The Indian Express,

The Financial Express and Loksatta

The Indian EXPRESS lassifieds

BUSINESS

POULTRY Momin Traders-Pune Live Birds

small/bigbulkbooking& suppliers for Pune, Mumbai Aiai Momin-7276444431/32. Fahad- 8855821863. Patel-8390737397. 0090295290-1 Huda Foods Pvt Ltd-Pune

Hygienic Chicken and Chicken Products to Hotels Institutions. 7276444431/32, 9022224343, 9850009771. 0090295294-1

Growing processing & selling

NECC suggested farm-gate price for 100eggs on 04.04.2022 in Pune without tray is Rs.380/ (Rs. Three hundred and eighty only) and Phone: NECC: 24270724,9970662588. Dealer: 9130089779, 24455130

0090301981-3 Vencobb today's ex-farm gate

big birds price at Pune Rs.118/ per kg. Contact (9522) 22872417, Pune (9520) 24269414. 0090301978-1

Pune Broilers Traders Association Rate On 04.01.2022 For Live Big Birds Rs.146/- Live Tandoori Birds Rs.142/-Momin Poultry (Asif Momin) 26336349.

0090296702-1

Pimpri Chinchwad Broilers Traders Association Rate On 16.12.2021 For Live Big Birds Rs 146/- Live small Birds Rs142 Al_Taqdeer Broiler(Siraj Shaikh 9822931357,7720080489. 0090295735-1

OTHER CLASSIFIED

NAME CHANGE

My old name Aman Mohammad Nasim Shaikh change as a new name Mohammad Aman Mohammad Nasim Shaikh Aff. date 29.04.2022 0090303370I, Vimal Maruti Khot, wife of No. 13833006H, Rank-Ex Naik Name-Maruti Subhana Khot. hereby declare that my name has been changed from Vismal Maruti Khot to Vimal Maruti Khot as per affidavit no. 0090303376-1 944/2022.

(Sdl-, Authorised office (SARFAESI ACT 2002). Repco Home Finance Limited

I Rajiv Charan Mathur s/O charan biharilal Mathur born on 16 July 1962 residing at C1002 Konark Eureka Sainath Nagar Wadgaon sheri pune 411014 have changed my name to Rajeev Charan Mathur. Vide affidavit dated 25 March 2022 at pune. 0050196267-1

I. Mrs Sumitra Bai spouse of No 1526409X Ex Spr Shivram Jadhav resident of Dighigaon, Pune-411015 have changed my name from Sumitra Bai to Sumitra Shivram Jadhav vide Affidavit No 7704 in front of Notary, Pune on 28 Apr 2022

0040612131-2 I have changed my old name from Jigar Natavar Limbani to new name Jigar Natvar Limbani vide affidavit no. 0090303334-4 58/2022.

I, JC-353269A SUB/CLK (SD) Madhukar Pralhad Bhandalkar declare my wife's wrong name is service record Rajani Bhandalkar to correct name Mrs. Rajani Madhukar Bhandalkar Vide Affidavit No. 2470/2019 Dt. 20/08/2019

0090303373-1

I, Arti W/O Army No . JC -355762M , N/SUB Bisen Rajkumar Harichand, Presently residing at Karutola Post Dawaniwada, The.Dist. Gondia (Mah), hereby declare that in my husband's service record my name & DOB wrongly mentioned as Arti & 16/11/1986 but correct name is Arti Raikumar Bisen and correct DOB 17/11/1986 vide affidavit

I have changed my old name Malasidhappa Shrishail Madle to new name as Malasiddh Shrishail Madle Affidavit no 1748/-2022 Dt. 2/5/2022 0090303372-1

No. XV 262859 Dt 09/10/2021

0090303374-1

I have changed my old name Sayyed Kumel Abbas to New Name Sayed Kumel Abbas Aff. No- 130/27.

I have changed my old name from Smitkumar Ishvarbhai Patel to new name Smit Ishwarbhai Patel vide affidavit no. 57/2022. 0090303334-1

I have changed my old name from Manishabahen Ishvarbhai Patel to new name Manisha Ishwarbhai Patel vide affidavit no. 56/2022. 0090303334-2

I have changed my old name from Ishvarbhai Hansrajbhai Patel to new name Ishwarbhai Hansrajbhai Patel vide affidavit no. 55/2022.

0090303334-3

I Have Changed My Old Name Dhondiram to New Name Haval Dhondiram Narayan aff.No-130/23. 0090303390-3

Ex-Sgt Salunkhe Babaso Dattatrey Air Force Service Number 699817-N have changed my name as Ex-Sgt Kale Babasaheb Mahadev in school and civil documents by notification in the Gazette of Maharashtra state and vide affidavit dated 24th April 2022.

0050196293-1

I, Mrs Lalita A. Patil spouse of JC-725012M Ex SUB Ankush Patil resident of Old Sangvi, Pune-411027 have changed my date of birth from 01/07/1975 to 01/06/1977 vide Gazette No P-226939 dt 28 Apr 2022 0040612131-4

I, Army No.JC-352566F, SUB/MAJ Rajaram Akaram Chougule, declares my wrong address At. Post Chikahali, Tal-Shirala, Dist-Sangali, Maharastra Pin-444921 corrected to At. Post Chikhali Tal-Shirala, Dist-Sangali, Maharashtra Pin-415408. vide Affidavit No.403/2022

I, JC-353269A SUB/CLK (SD)

Madhukar Pralhad Bhandalkar declare my son's wrong name is service record Shivam Bhandalkar to correct name Shivam Madhukar Bhandalkar (DOB 25/08/2003 & 2) my son's wrong name is service record Manish Bhandalkar to correct name Manish Madhukar Bhandalkar (DOB 05/12/2003 Vide Affidavit No. TL 732740 Dt. 03/10/2018 0090303373-2

L Mrs Naimunnisha spouse of No 239959 EX Cpl Lambade Ismail Ibrahim resident of Chandannagar, Pune-411014 have changed my name from Najmunnisha Najama Ismail Lambade and date of birth from 15 Jun 1948 to 12 June 1949 vide Gazette No (P-226512 & P-226946 dt 28 Apr 0040612131-1

Koshliya Hareshchand Jagtiani (new name). Koushliya Harishchand Jagtiani (old nane) affidavit no. 900/2022. date. 0090303369-1 02/05/2022

I Have Changed My Old Name Haval Sunil to New Name Haval Sunil Dhondiram Aff. No - 130/22.

0090303390-4

RECRUITMENT **SITUATION VACANT**

OTHERS

Urgently Required Female Candidate Front Desk / Back Office Sales Coordinator 3 To 8 Years Experience, NO WFH, Contact - 8888824744

0090302966-1

Urgent Required Sales & Marketing Fresher OR Experience Candidates Ready to Move within & outside Pune 8888824744 Induschamps School (CBSE)

Wakad has vacancy for PRT B.Ed teachers for all subjects for class 1-5, special edu. good English Comm & Computer skills is must. Walk in interview on 5&6 may 22 from 10am-12noon at IIEBM campus 114/1/3, near Bhumkar Chowk, Wakad, Pune ph- 7709057881

Urgently Required, Networking Candidates with 3-4 Years Experience of LAN Switches Router Configuration 2 Wheeler Must. CALL 8888824744 0090302962-1

SITUATION WANTED

Attention, Lawyers! Stenos/ typists are available, and can come to your office. Call/ whatsapp 9766615873. Or SMS 9890415581. 0090303385-1

Change In Name

l Smt. Changuna Vijay Savant Spouse Of No 15147006N, Rank- NK Name- Savant Vijay Baburao Resident Of A/P- Panumbre (Warun) Tel- Shirala, Dist- Sangi Pin No- 415405, Have Changed My Name From Smt. Changuna

Savant To Smt. Changuna Vijay Savan Vide Affidavit No. 2253142951268500195489 Dated 18.04.2022 Before Tehsildar Of Shirala.

"IMPORTANT" Whilst care is taken prior to

acceptance of advertising copy, it is not possible to verify contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever

ADVERTISEMENT DEPOTS

AUNDH-Suyog Enterprises, C/o Sandeep Book Stall, Swajas

Complex, Parihar Chowk, Aundhgaon, Pune-7. Mob. 9422011181 Chordia Communications,

0090303371-1 Arshad Ajit Chordia. 17/18, Aundh Gaon, opp. lane of Cosmos Bank, Aundh, Pune-7. Tel: 25886118, 9960111123

Shraddha Ads, Mrs.Ujwala Kotbagi, 'A' wing, Vastu-sunder, Near Kumar Classic, Pune-7. Tel. 9371055799. San Ads,

Anurag, Plot No. 10, near Kobe Silzler Cave, Aundh-411007. Tel: 25881302/3/4.

APPA BALWANT CHOWK M/s V. V. Medhi,

Varun Medhi, 153, Budhwar Peth, Raka Advertising, Near Jogeshwari Temple, Opp. Ganrai Books, Above DTDC Courier, 2nd floor, Pune-2. Ph. No.

BIBVEWADI Ad Services.

24492149.

Amol Nalawade. Sr. No.659/28, Rajiv Gandhi Nagar, Upper Last Bus Stop, Bibvewadi, Pune-17. Mobile 9420729914, 9021851460

9028967505, 8793647505, (020)

Akash Advtg.

C. S. Sawar, 645/1, Shop No.4, Rasakar Campus, Bibawewadi Main Road, Bibawewadi, Pune-37. Tel: 9922221261 Ganesh Advertising,

Mr. Vijay Deshmukh, S.no. 672/2a/2b, Ganesh Complex, Shop No.3, Bibvewadi, Pune-37. Ph.no. 24219660, 9822841930. **BAJIRAO ROAD-**

Sri Ganesh Advertising, R. Nirmala, R. Ravi, 'Remedy', 1929, Bajirao Road, Opp. Telephone Bhavan, Pune-30.

Ph. No. 25232762, 9922220985. **BANDGARDEN RD** Apex Advtg,

Mapadan Firlosh, Office No 26-6-7-8, Ashoka Mall, Opp. Sun & Sand Hotel, Bandgarden Rd, Pune.

Ph. No. 8975758860. **BHAWANI PETH-**Globe Enterprises, Tanveer Rehman Shaikh, 718, Bhawani Peth, Poona College Road, Pune-1. M. 9890073883

BHOSARI -Samvad Ads. Near Gawli uilding, Pune Nashik Highway, Bhosari, Pune 411039

CHINCHWAD Impex Advertising, Mr. Ashfaque A. Shaikh, C-25, MIDC Comml. Building No.1, Nr I.B.M.R. College, hinchwad,

9822792583. Mayureshwar Enterprise, Latish Balkawade, Chaphekar Chowk, Chinchwadgaon, Pune. Ph.no. 9422082164.

Mrs. Vimal Bafna, Raka

Chambers, Bombay-Pune Road, Chinchwad Station, Pune-19. Ph. no. 27475055/27472250.

CAMP-Ad India.

Office No. 102, 1st Floor, Sterling Centre, Opp. Hotel Aurora Towers, M.G. Road, Pune-1. Ph. No. 26131993, 26135659, Mo: 9422083670.

Hindustan Advertising Agency, Mr. Hiroo Surtani, 7, Gitanjali Kunj,

Opp. Nehru Memorial Hall, Ambedkar Road, Pune-1. Ph. No. 26138113, 26133510, Fax: 26131487

Meenat Advertising, Mukund Saigaonkar, 827/7, Dastur Meher Road, Camp,

Pune-1. Tel. 26130542. DAPODI-

Vantage Advertising & Mktg., A-17, 'C' Building, 3rd Floor, Kate Residency, Near Dapodi Railway Station, Dapodi

Pune-411 012. Ph.no. 27143243/ 9822847256/9822132500. **DECCAN-**Prajakta Advertising,

Mr. Sudhanva Jadhav. Greetwel, 1250 Deccan Gymkhana, F. C. Road, Pune-4.

Ph.no. 25531409, 66014132. **DEHUROAD-**Mundakal Enterprises, Mr. Roji Samuel Raju, 6 Unique

Housing Society, Near Telephone Exchange Dehu Road, Pune-1. M. 9422519264. FC ROAD -

Dhandhania Agencies, Mr. Ravi Dhandhania, 1st Floor, Srinath Plaza, Dnyaneshwar Paduka Chowk, F. C. Road, Pune-5. Ph.no. 25521699/

25537933 Konark Media Solution Pvt Ltd., Pune-411019. Ph. no. 27470282/ Flat No.6, First Floor, Prabha Tara Appt., Behind Hotel Vaishali, F.C. Road,

Shivajinagar,

Pune-4. Ph. No.32606012.

मुल्यांकन हेतूतः कमी?

'एलआयसी'च्या 'आयपीओ'वर काँग्रेसचा आक्षेप

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) बहुचर्चित प्राथमिक सार्वजनिक समभागाच्या विक्रीला बुधवारपासून सुरुवात होत आहे. मात्र, कंपनीच्या जाणीवपूर्वक कमी करण्यात आल्याची गंभीर टीका मंगळवारी काँग्रेसने केली.

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामळे केंद्र सरकारने अन्य सार्वजनिक कंपन्यांची निर्गंतवणुकीची प्रक्रिया स्थगित केली आहे.

'एलआयसी'चा 'आयपीओ' विक्रीला का काढला जात आहे. असा सवाल काँग्रसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेसने घेतलेले आक्षेप

 भारतीय आयुर्विमा कंपनी ''एलआयसी''चे एकूण मूल्यांकन फेब्रुवारीमध्ये १२ ते १४ लाख होते, ते दोन महिन्यांमध्ये ६ लाख कोटीपर्यंत कमी कसे झाले ?

🔲 'एलआयसी'च्या विक्रीला काढलेल्या समभागांचे मूल्य कंपनीच्या अंर्तनिहित मूल्याच्या (एम्बेडेड व्हॅल्यू) २.५ पट असेल असे जाहीर केले होते, आता हे मुल्य १.१ पट कसे झाले ? हे मुल्य १.४ पटीने कमी का झाले ?

🗅 शेअर बाजारात 'एचडीएफसी लाइफ'च्या समभागांची विक्री अंर्तनिहित मूल्याच्या ३.९ पटीने होत आहे. तर, 'एसबीआय लाइफ' व 'आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ' या आर्युविमा कंपन्यांच्या समभागांची विक्री अंर्तनिहित मूल्याच्या ३.२ व २.५ पटीने होत आहे. मग, 'एलआयसी'च्या समभागांचे मूल्य कमी का ?

🗖 'एलआयसी'चा एक समभाग १,१०० रुपयांनी विकला जाणार होता मग, आता तो ९०२ ते ९४९ रुपयांच्या दरम्यान का विक्रीला आणला जात आहे?

💶 'एलआयसी'चे समभाग विक्रीला काढून ७० लाख कोटी मिळवण्याचे केंद्राचे लक्ष्य होते, आता ३.५ टक्के समभागांची विक्री होणार आहे. १.५ टक्के कमी समभाग विक्राला काढले जातील. आता फक्त २१ लाख कोटी मिळू शकतील. लक्ष्य कमी का केले गेले?

muthööt

स्थानः नागपूर, दिनांकः 04/05/2022

राहुल गांधी यांच्या नाइट क्लब पार्टीमुळे काँग्रेसची कोंडी

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची नाइट क्लबमध्ये पार्टी करत असल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने मंगळवारी काँग्रेसची मात्र पुरती कोंडी झाली. 'मोदींप्रमाणे विनाआमंत्रण राहुल हे नवाझ शरीफ यांच्या घरी केक कापायला तर गेले नाहीत,' असे संतप्त प्रत्युत्तर प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी दिले.

सध्या राहल गांधी नेपाळमध्ये खासगी दौऱ्यावर असून ते पत्रकाराच्या लग्न समारंभात सहभागी झाले आहेत. नेपाळमधील पंचतारांकित हॉटेलच्या नाइट क्लबमध्ये राहुल गांधी पार्टी करत असल्याची 'लॉर्ड ऑफ डिंक्स. नेपाळ' नावाने चित्रफीत व्हायरल झाल्यानंतर भाजपने काँग्रेसच्या माजी पक्षाध्यक्षांवर टीकेचा भडिमार केला. 'खासगी दौऱ्यावर राहल गांधी

यांनी काय करावे ही त्यांची वैयक्तिक

'लग्नाला जाणे गुन्हा आहे का?'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१५ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या मुलीच्या लग्नाला आमंत्रण नसतानाही गेले होते. मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर पठाणकोटमध्ये दहशतवादी हल्ला झाला, याचा भाजपला विसर पडला का? राहुल गांधी निमंत्रण नसताना शरीफ यांच्या घरी जाऊन केक कापायला गेले नाहीत,' असे सुरजेवाला म्हणाले. 'पत्रकाराच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले आहेत, त्यात काही चूक नाही. कदाचित राष्ट्रीय खयंसेवक संघ, भाजप व पंतप्रधान मोदी आता लग्नाला जाणे हादेखील गुन्हा टरवतील,' अशी खोचक टिप्पणी सुरजेवाला यांनी केली

भाजपचे प्रवक्ते अमित मालविय यांनी ट्वीट केलेल्या ध्वनिचित्रफीतीतील दृश्य

बाब आहे, पण राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असून जोधपूरमध्ये हिंसा होत आहे. त्याबद्दल राहल गांधी यांना चिंता वाटत नाही का ? उलट ते नाइट क्लबमध्ये पार्टी करत आहेत. त्यावरूनच राजकारणाबाबत ते किती गंभीर आहे हे स्पष्ट दिसते. अशी टीका भाजपचे प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी केली. 'सुट्टी घ्यायची, परदेशात फिरायला जायचे, मजा करायची ही राहुल गांधी यांच्यासाठी नित्याची बाब आहे,' अशी टिप्पणी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी

राहुल गांधी यांच्या नेपाळवारीवर चौफेर टीका झाल्यामुळे काँग्रेसला स्पष्टीकरण द्यावे लागले. 'नेपाळ हा मित्रदेश असून तिथे राहुल गांधी खासगी दौऱ्यावर गेले आहेत. भारताच्या नागरिकाने परदेशात खासगी दौऱ्यावर जाऊ नये का,' असा सवाल प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

केंद्रीय मंत्री शेखावत यांचा

आंदोलनाचा इशारा

यांनी जोधपूर येथील हिंसाचारासाठी

राजस्थानच्या काँग्रेस सरकारवर

टीका केली. शहरातील ईदगाहमध्ये

सामृहिक नमाजपठणानंतर गडबड

करणाऱ्या गटावर प्रशासनाने

कोणतीही कारवाई केली नाही.

नमाजपठणानंतर दंगलखोरांनी

दुकाने-घरांवर प्रचंड दगडफेक

स्त्रियांचा विनयभंग केला. काही

ठिकाणी सुरीने हल्ला करून

अनेकांना भोसकले. परंतु पोलीस

मुक साक्षीदार बनून हा हिंसाचार

पहात होते. दंगलेखोरांना अटक

केली नाही तर इतर पक्षांच्या नेत्यांसह

आपण धरणे आंदोलन करू, असा

Available Structural Steel and Unused & Uninstalled Equipment from

THERMAL POWER PLANT 660 MW X 2 with Pulverized Coal fired

Super Critical Boilers. From site at LANCO VIDHARBHA THERMAL

POWER PLANT, 11th Milestone, Belgaon-Mandwa Road, District-

Interested parties may inspect and contact:

+91 9819480631 / 9867313028

जेएम फायनॅन्शिअल असेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्र.: U67190MH2007PLC174287

नोंद. कार्यालयः सातवा मजला, सिनर्जी, अप्पासाहेब मगठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई - 400 025

प्राधिकृत अधिकारी: नीख पारेख मोबाईल: 9869300025

ईमेलः nirav.parekh@jmfl.com; वेबसाईटः www.jmfinancialarc.com

पोचदेय नोंदणीकृत टपालाने

राजनील इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि., प्लॉट क्र. 2/7, पहिला मजला, शुभम अपार्टमेंट, उज्ज्वल नगर, वर्धा गेड, नागपूर 440015

(पर्वीची जेएम असेट रिकन्स्टक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड)

1) Good condition MS sheets / Structure / Pipes / Angles / Channels

2) Re-Rolling materials & Heavy MELTING SCRAP in bulk. 3) SS sheets / Pipes. 4) ESP 5) New gratings/Chequered plates.

इशाराही शेखावत यांनी दिला.

Wardha, Maharashtra - 442201

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

भारत रिशयाला युद्धबंदीस प्रवृत्त करेल; डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा आशावाद

कोपेनहेगन: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत आपण युक्रेनमधील युद्धाबाबत चर्चा केली, तसेच तेथील नागरिकांवर (रशियाने तसेच रशिया समर्थकांनी) केलेल्या गुन्हेगारी स्वरुपाच्या अत्याचारांचा मुद्दाही उपस्थित केला. हे युद्ध थांबविण्यासाठी भारत रशियाला प्रवृत्त करेल, आपल्याला आशा वाटते, अशी स्पष्ट भूमिका डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी मंगळवारी येथे मांडली.

आक्रमण केल्यानंतरच्या दोन महिन्यांत युरोपमधील ज्या नेत्यांनी भारताकडे इतक्या स्पष्टपणे अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यात फ्रेडरिक्सन या एक आहेत. कोणत्याही कारणाविना रशियाने युक्रेनवर केलेल्या या बेकायदा हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना आमचा अत्यंत स्पष्ट संदेश आहे की, त्यांना हे युद्ध थांबवून तेथील नरसंहाराचा अंत करावां लागेल, असे त्यांनी बजावले आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी होते. या दोघांदरम्यान झालेल्या द्विपक्षीय चर्चेविषयी माहिती देताना मोदी यांनी सांगितले की, आम्ही युक्रेनवर चर्चा केली आहे. युद्धबंदी व्हावी, तसेच रशिया-युक्रेन वादावर संवाद आणि राजनैतिक मार्गाने तोडगा निघावा, अशी भारताची भूमिका असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. हीच भूमिका भारताने संयुक्त राष्ट्रे आणि सोमवारी बर्लिनमध्येही मांडली

जर्मनीचा दौरा आटोपल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्क दौऱ्यास सुरुवात झाली. डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांच्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी भारत डेन्मार्कदरम्यानच्या पर्यावरणानुकूल प्रगतीबाबतचा (ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) आढावा घेतला. त्याच बरोबर जागतिक आणि प्रादेशिक

बाबींवरही विचारविनिमय करण्यात मोदींच्या स्वागतासाठी फ्रेडरिक्सन

विमानतळावर उपस्थित होत्या. त्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या

JM FINANCIAL

29 एप्रिल, 2022



मोदींनी यांनी गौरवोदगार काढले. फ्रेडरिक्सन यांनी डेन्मार्कमध्ये भारतीय कंपन्या बजावत असलेल्या

सकारात्मक भूमिकेचा आवर्जून उल्लेख करत प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी उभय देशांतील नागरिकांतील सौहार्दपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली. दोन्ही देशांदरम्यान स्थलांतर आणि दळणवळण अधिक सुकर होण्यासाठीच्या प्रस्तावित भागीदारीच्या घोषणेचे स्वागत केले. मोदी हे भारत-डेन्मार्क व्यावसायिक गोलमेज परिषदेला उपस्थिती लावणार असून डेन्मार्कमधील भारतीयांशीही संवाद साधणार आहेत. डेन्मार्कमध्ये सुमारे १६ हजार भारतीय राहतात. सुमारे भारतात २०० हून अधिक डॅनिश कंपन्या 'मेक इन इंडिया', 'जलजीवन मिशन', 'डिजिटल इंडिया'सारख्या महत्त्वाच्या राष्टीय उपक्रमांत सहभागी आहेत. डेन्मार्कमध्ये ६० हन अधिक भारतीय कंपन्या मुख्यत्वे माहिती

तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.

‰ VISTAAR विस्तार फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि.
 FINANCE नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. 59 व 60-23, 22 क्रॉस, 29वा मेन
 बीटीएम दुसरा टप्पा, बेंगळूरु 560076. www.vistaarfinance.com

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मधील अनुच्छेद 13(2) अंतर्गत सूचना वस्तार फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. (व्हीएफएसपीएल) यांचेद्वारे सचित करण्यात येते की खालील कर्जदारांनं

विस्तार फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. यांचेकड़न मालमत्तेवरील कर्ज घेतलेले असून आपल्या कर्जाच्या मासिव ात्त्वांनुसार त्यांची कर्ज खाती अनुत्पादक मत्ता म्हणून वर्ग करण्यात आलेली आहेत. कर्जदारांनी कर्जासाठी अच मालमत्ता अनामत म्हणन ठेवलेल्या असन त्यांचे वर्णन खाली देण्यात आलेले आहे. खाली कर्जाचा तपशील आ कर्जदार आज रोजी विस्तार फायनॅन्शिअल सर्विहसेस प्रा. लि. यांना देणे लागत असलेल्या आणि थकबाकी रकमेच तपशीलसद्भा खाली देण्यात आलेला आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना निम्नस्वाक्षरीकार यांनी विस्त फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि.. सरक्षित धनको यांचे प्राधिकत अधिकारी म्हणन खालील कर्जदारांविरु सक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 (सफेंसी अधिनियम) मधील तरतदींतर्गत कारवाईस सरुवात केलेली आहे. खालील कर्जदारांनी सदर सचनेच देनांकापासन ६० (साठ) दिवसांचे आत त्यांचे नावासमोर नमंद करण्यात आलेल्या थकबाकीचा पढील व्याज व इत ाुल्कांसह भरणा न केल्यास निम्नस्वाक्षरीकार सर्फेसी अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गर ु सुरक्षित धनकोस बहाल करण्यात आलेल्या कोणत्याही एका किंवा त्याहन अधिक अधिकारांचा वापर करतील ज्यात ु मालमत्तेचा ताबा घेणे आणि तिची विक्री करण्याचाही समावेश आहे. याद्वारे सर्व लोकांना सावधगिरीची सूचना देण्यात

वत का त्यांना खाला वर्णन करण्यात आलल्या सदर मालमत्तच्या सदभात काणताहा व्यवहार करू नय.						
खाते क्र.	कर्जदार व सह-कर्जदाराचे नाव	कर्जाची एकूण	या दिनांकास			
		थकबाकी (रु.)	एकूण थकबाकी कर्ज			
0100SBM L01705	 श्री / श्रीमती अस्लम शाह बिस्मिल्लाह शाह श्री / श्रीमती शबाना अस्लम शाह 	रु. 38,07,865.70/-	16.03.2022			

<mark>ानामत मत्तेचे वर्णनः</mark> पुढे स्थित असलेली अचल मालमत्ता मौजे गंभीरपूर, प्रगणे-बडनेरा, तालुका व जिल्ह अमरावती, अमरावती महानगर पालिकेच्या हद्दीत, शेतसर्वे क्र.21/2, प्लॉट क्र.6 चा भाग, (प्लॉट क्र.6 चे उत्तर दक्षिण विभाजन केल्यास पूर्वेस असलेला भाग) क्षेत्रफळ 98.04 चौ. मी. म्हणजेच 1055 चौ. फू. महापालिका मालमत्ता क्र. 3156/2, व उपनिबंधक अमरावती शहर यांच्या अधिकार- क्षेत्रात, **चतुःसीमाः** पूर्वेसः इतर जिमनीपैकी, पश्चिमेस प्लॉट क्र. 6 चा भाग, उत्तरेसः सर्विस लेन, दक्षिणेसः रस्ता.

विस्तार फायनॅन्शिअल सर्व्हिसेस प्रा. लि. करिता दिनांक: 02.05.202**2** स्थानः मौजे गंभीरपूर प्राधिकृत अधिकारी

विक्री सूचना

डिएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापनातील) नोंदणीकृत कार्यालय : ३२६/२, मुंबई बँगलोर हायवे बावधन पुणे-४११०२१, महाराष्ट्र, भारत (सीआयएन - यू३४१०२पीएन१९९९पीटीसी०१३५०५)

याद्वारा आम जनतेस सचना देण्यात येते की "डिएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड"च्या(परिसमापनातील) ("**कॉर्पोर**े **हृणको**") मालकीच्या मत्तेच्या विक्रिसंबंधित नादारी व दिवाळखोरी संहिता, २०१६ ("संहिता") अंतर्गत २०१९ च्य . ती.पी.नं.५१२ मधील २०१९ च्या एमए नं. ३३४८ मधील दिनांकित १७, २०२० आदेशाद्वारा माननीय एनसीएलटी, मुंबा गांच्या द्वारा नियुक्त केलेल्या परिसमापकाद्वारा प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

कॉर्पोरेट ऋणकोची मना, तिच्या परिसमापन संपत्तीचा एक हिस्सा बनत असलेला, विकिकरिता देवण्यात आली आहे. बोर्ल क्रिया http://eauctions.co.in/ यावरून सेवा–पुरवठाकार लिंकस्टार इन्फोसीस प्रायव्हेट लिमिटेडमार्फत ऑनलाईन -लिलावाद्वारा आयोजिली जाणार आहे. तपञील

ı	१	लिलावाची तारीख व वेळ	तारीखः गुरुवार, ०२ जून, २०२२				
I			वेळ : स. ११:०० ते दु. ०४:०० (५ मिनिटांच्या अमर्यादित विस्तारासह)				
l	2	आयबीबीआयकडे नोंदणीकृत	त नोंदणीकृत पत्ता : ४०५बी, सिद्धीविनायक ट्वीन्स, प्लॉट नं. ९, सेक्टर १७,				
ı		असल्यानुसार परिसमापकाचा	रोडपलीस कळंबोली, जि. रायगड–४१०२१८, महाराष्ट्र				
l		पत्ता व ई-मेल	नोंदणीकृत ईमेल आयडी : indrajitmukherjee15@yahoo.com				
l	3	पत्रव्यवहाराकरिता प्रक्रिया	ग ४०५बी, सिद्धीविनायक ट्वीन्स, प्लॉट नं. ९, सेक्टर १७, रोडपलीस कळंबोली,				
l		विशिष्ट पत्ता	जि. रायगड-४१०२१८, महाराष्ट				
l			नोंदणीकृत ईमेल आयडी : dskmotorsliquidation@gmail.com				
तपशील राखीव किंमत इसारा खकम देव व्रद्धी मत							
ı				राखीव किंमत	इसारा रक्कम ठेव	वृद्धी मूल्य	
ı	* 60	गॅक I : पुढील मालमत्तेचे सर्व	खंड व तुकडे :	₹.	₹.	₹.	
ı	जमीन, कमरिर्गिल शोरुम, वर्कशॉप येथे स्थित – सर्व्हे १०,१७,०३,०९४/- १,०१,७०,३०९/- १०,००,०००/-					१०,००,०००/-	
नं. ४२५/१बी/२ व सर्व्हे नं. ४२५/१/बी/३ आणि (रुपये दहा कोटी) (रुपये एक कोटी (रुपये दहा					(रुपये दहा		
ı	त्याव	रील उभे असलेले बांधकाम; i	व्हिलेज केडगाव,	सतरा लाख तीन	एक लाख सत्तर	लाख फक्त)	
ı	जि.	अहमदनगर-४१४००१. महार	ष्ट्र येथील स्थित	हजार चौऱ्याण्णव	हजार तीनशे नऊ		

जि. अहमदनगर-४१४००१, महाराष्ट्र येथील स्थित।	हजार चौऱ्याण्णव	हजार तीनशे नऊ	
असलेल्या मालमत्तेतील प्रतिष्ठापीत संयंत्रे व यंत्रसामग्री	फक्त)	फक्त)	
समाविष्ट फर्निचर, फिक्चर्स व सुविधा			
* ब्लॉक II: जमीन, कमर्शियल शोरुम, इमारत	₹.	₹.	रु.
समाविष्ट फर्निचर व फिक्चर्स, वर्कशॉप मालमत्ता			
अंतर्भूत त्यामधील प्रतिष्ठापीत संयंत्रे, यंत्रसामग्री व	(रुपये दहा कोटी	(रुपये एक कोटी	(रुपये दहा
सुविधा आणि वॉशिंग शेड, येथे स्थित - गट नं.	छत्तीस लाख अकरा	तीन लाख एकसष्ट	लाख फक्त)
३३१/१, व्हिलेज संभापूर आणि नोंदणी जिल्हा	हजार आठशे	हजार एकशे	
कोल्हापूरच्या मर्यादेत, उप-जिल्हा, ता. हाथकननगले-	चाळीस फक्त)	चौऱ्याऐंशी फक्त)	
४१६१२२, महाराष्ट्र			
कॉर्गोरेर क्याकोची पन्न पिलेंशन ऑफ पनी लॉटरिंग	ऑक्ट २००९ अंतर्गत	नागोनयोगेय ऑफ न	यक्षेत्रीवेंद्र संस्थात

आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझीटर्स (फायनान्शियल इस्टॅब्लीशमेंट्समधील) ॲक्ट, १९९९ अंतर्गत महाराष्ट्र सरकारद्वारा जप्त करण्यात आली आहे.

. विक्री "जसे आहे तेथे आहे", "जसे आहे जे काही आहे", "जे काही आहे तेथे आहे" व "कोणत्याही आधाराशिवाय करण्यात येणार आहे आणि त्यानुसार विक्री कोणत्याही हमी व नुकसानभरपाईशिवाय असणार आहे.

. प्रक्रिया व व्हिडिआर ॲक्सेसची वेळमर्यादा, साईट व्हिजीट, कार्यासक्ती, इ. तपशील ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्रांमध देण्यात आला आहे. उक्त ई-लिलाव प्रक्रिया ०४ मे, २०२२ पासून ई-लिलाव सेवा-पुरवठाकार लिंकस्टार इन्फोसीस प्रायव्हेट लिमिटेडच्या ई-लिलाव वेबसाईटवर उपलब्ध आहे, उक्त वेबसाईटचा पत्ता https://eauctions.co.in/ हा आहे स्वारस्य असलेले बोलीदार ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्रांत विहित केल्यानुसार समाविष्ट संबंधित शर्ती व अटींच **अनिवार्यते**ने वाचन करून व मान्य केल्यानंतरच सहभागी होऊ शकतील, तदनुसार ई-लिलाव प्रक्रिया कागदपत्रांतील

विहित प्रणालीत त्यांची स्वारस्याची अभिव्यक्ती सादर करावयाची आहे. . परिसमापकास त्याकरिता कोणतेही कारण न दाखवता कोणत्याही स्तरावर लिलाव प्रक्रियेतन कोणतीही मत्ता काढन घेण्याच किंवा ई-लिलाव स्थिगत करण्याचा/ पुढे ढकलण्याचा/ रद्द करण्याचा/ फेरबदल करण्याचा/ संपुष्टात आणण्याचा किंवा कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नामंजर करण्याचा एकमेव हक्क राखन ठेवीत आहेत.

. सहितच्या कतम ३५ च्या खंड (एफ)च्या तरवुदीच्या अनुसार, स्वास्य असलेले बोलीदार आ त्रार्थ आहेत. (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) नमूद केलेल्या पत्रता कसोट्यांची पूर्वता करण्यात असमर्थ टरल्यास बोली सादर . परिसमापक, जे बोलीदार दोन्ही ब्लॉक I व ब्लॉक II यामध्ये सहभागी होतील त्यांना मत्तेच्या कमाल परिपर्तीची खार्त्र

करून घेण्यास प्राधान्य देण्याचा हक्क राखून ठेवीत आहेत. तारीख व स्थळ : ०३ मे, २०२२, मंबई स्वावराम-इंद्रजीत मुखर्जी आयबीबीआय/आयपीए–००१/आयपी-पी–०१५३३/२०१८–१९/१२४५० डिएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे (परिसमापनातील) परिसमापक

जोधपूर येथे दोन गटांत हिंसाचार, दगडफेक

संचारबंदी लागू, इंटरनेट बंद

वृत्तसंस्था, जयपूर

जोधपुर येथील जलोरी गेट भागात सोमवारी स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यापाशी ध्वज उभारण्याचे तसेच हटवण्याचे प्रयत्न झाले. यावरून दोन गटांत झालेल्या वादानंतर काही तासांनी येथे दगडफेक झाली. त्यात काही पोलीस जखमी झाले.

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी सांगितले, की जोधपूर येथील धार्मिक तणाव व हिंसाचार हा दर्दैवी आहे. याला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कडक कारवार्ड करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कुटल्या जाती, धर्म अथवा वर्गाचे असले तरी दोषींना रोखन त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. समाजकंटकांना शोधून त्यांना पोलीस ठाण्यांच्या स्तरावरच रोखावे. समाजमाध्यमांद्वारे व इतरही प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेशही त्यांनी दिले. राजस्थानमध्ये सर्वधर्मीय व्यक्ती आपापले सण मोट्या प्रेमाने आणि बंधुमावाने साजरे करतात. जोधपूरने नेहमीच सामाजिक सौहार्द जपले. सर्व समाजाच्या प्रातिनिधिक गटांच्या बैठका राज्यभर घेऊन शांतता व विश्वासाचे वातावरण तयार करण्याच्या सचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्यातील जनतेला त्यांनी शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहनही केले.



मंगळवारी सकाळी सामूहिक प्रार्थनेनंतर पुन्हा हिंसाचारास तोंड फटले. या भागात संचारबंदी लाग करण्यात आली असून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी लाठीमार करून व अश्रुधुराने स्थिती आटोक्यात आणली होती.

राजस्थानचे मख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बैठक घेतली. जोधपूर हे मुख्यमंत्री गेहलोत यांचे

मथट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड

नॉट क्र. सी38 व सी 39, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स-जी ब्लॉक (पूर्व), मुंबई-400051

जाहीर सूचना - मालमत्तेचा लिलाव-नि-विक्री

नोंदर्णाकृत कार्यालयः टीसी क्र.14/2074-7, मुथुट सेंटर, पुत्रेन रोड, तिरुवनंतपुरम-695034. CIN क्र. – U65922KL2010PLC025624. कॉर्पोरेट कार्यालयः 12/ए 01, तेरावा मजला, परीनी क्रेसेन्झी

मूळ गाव आहे. त्यात दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लाग् करण्याचा मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गृहराज्यमंत्री राजेंद्रसिंग यादव यांना तातडीने जोधपुरला हेलिकॉप्टरने रवाना केले. हिंसाचारग्रस्त भागातील स्थिती नियंत्रणात आली असल्याचे सरदारपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख

उभारण्यात आले होते. परशुरामांना अभिवादनपर ध्वज जेथे लावले

तेथून जवळच रमजान ईदनिमित्त नमाजपठण झाले. त्यानंतर स्थानिक मस्लिम समाजाने ईद असल्याने या भागातील ध्वज हटवल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंग घुमरिया यांनी दिली. हा भाग ईदगाहजवळ असल्याने येथे ईदनिमित्त मोठ्या प्रमाणावर सामृहिक नमाजपठणासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस आयक्तांनी घटनास्थळी या जमावास फिरकू दिले नाही. मात्र, जमावाला पांगवताना तणाव निर्माण झाला.

अधिकारी दिनेश लाखावत यांनी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

परशुरामजयंतीनिमित्त सोमवारी रात्री

उशिरा काही ध्वज घटनास्थळी

C) क्लासिफाइडस

सर्व्हिसेस

भविष्यविषयक

अंस्ट्रॉलॉजीः गोल्ड मेडलिस्ट, जन्मकुंडली बनविणे, जुळविणे, जन्मकुंडलीवरून तसेच हस्तरेषा-चेहरा, फोटोवरून आपल्या प्रश्नांवर सविस्तर भविष्य तसेच वास्तुशास्त्राचे महत्त्व, वास्तुशांतीचे साधे-सोपे उपाय ५० पानांवर लिहून मिळतील. पाहिजे असल्यास हिंदी/ इंग्रजीमधून लिखाण मिळेल. (प्रश्नांची फी एकदाच सुरुवातीला स्वीकारतो.) नवग्रहांचे रत्ने, भाग्योदय यंत्रे रुद्राक्ष इतर शुभवस्तू सुचिवतो व अनुष्ठान करून दिले जातील. मुख्य कार्यालय श्री. सुधाकर सदानंद जोशी, दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६, हस्तरेषा, ज्योतिषशास्त्र - कु. यशश्री सुधाकर जोशी, दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ६. योगी निवास बंगला, पहिला मजला, किसन क्रॉस रोड, नवीन पोलीस क्वार्टर्सजवळ, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४. ९८२०५५३२७६/ ९८२०६१२५७८. (वरील पत्त्याशिवाय आमची कुठेही

महत्त्वपूर्ण निवेदन

शाखा अथवा प्रतिनिधी नाहीत.)

JMFARC/NP/FY23/1044

राजनील इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., 29, वास्तूशिल्प, प्रशांत नगर, माउंट कार्मेल स्कूलच्या मागे, अजनी, नागपूर - 15

राजेश श्रीकृष्ण राजनकर, 86, राधेय महालक्ष्मी नगर 1, नागपूर 440024 **राजेश श्रीकृष्ण राजनकर,** राजनकर वास्तु शिल्प, प्रशांत नगर, अजनी, नागपूर 440015 **राजेंद्र खुशराज महाजन,** संजीवनी कॉम्प्लेक्स, स्वावलंबी नगर, नागपूर - 440022. **इद्रीशखान शेरखान पठाण,** 10, जाफर नगर, वर्धमान नगर, नागपूर - 440008 चंद्रकांत गुलाबराव सोनोले, 111, टेलिकॉम नगर, नागपूर 440022 **शामकांत गुलाबराव सोनोले,** 54, दीनदयाल नगर, नागपूर 440022 अनिल गुलाबराव सोनोले, 27, दीनदयाल नगर, नागपूर 440022 यशोदा गलाबराव सोनोले. 54. दीनदयाल नगर. नागपर 440022 कालिंदी रमेशराव ढाकलकर, 27. दीनदयाल नगर, नागपर 440022

प्रमिला शिवशंकर देशकर, 20, स्वावलंबी नगर, नागपर 440022 सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 (''सदर नियम'') सह वाचण्यात येणाऱ्या सिक्युरिटायझेशन अँह रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. 2002 (''सद अधिनियम'')च्या अनच्छेद 13(4) अंतर्गत **राजनील इन्फ्रास्टक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड** च्या कर्जासाठी अनामत म्हणन ठेवन घेतलेल्या अचल मालमतेचा ताबा घेण्यात आलेला असन तिच्या विक्रीसाठी ही सचना देण्यात येत आहे **राजनील इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड** (यापुढे ''**कर्जदार'**' असा उल्लेख करण्यात येईल) यांना स्टेट बँक ऑफ इंडिया (''मळ धनको'') द्वारे रु. 6.00.00.000 (रुपये सहा कोटी फक्त) चे वित्तसहाय्य (यापढे ''कर्ज'' असा उल्लेख देऊ करण्यात आले होते. पुढे, मूळ धनकोने कर्जदाराची सदर वित्तीय मत्ता म्हणजे कर्ज आणि सर्व अंतर्निहित सुरक्षा हित आणि त्यामधील सर्व अधिकार, मालकी हक्क व हितेसफेंसी अधिनियमातील अनुच्छेद 5 च्या अनुषंगाने 26 मार्च, 2014 रोजीच्या नोंदणीकृत अभिहस्तांकन करारान्वये जेएमएफएआरसी - एसबीआय मार्च 2014 I - ट्रस्ट यांचे ट्रस्टी म्हणून काम पाहणाऱ्या जेएम फायनॅन्शिअल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांचे नावे अभिहस्तांकित केली आहेत.

जेएम फायनॅन्शिअल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड जेएम फायनॅन्शिअल असेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड च्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी सफेंसी अधिनियमांतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स. 2002 मधील नियम 3 सह वाचण्यात येणाऱ्या अनच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 05 डिसेंबर, 2017 रोजी अनच्छेद 13(2) अंतर्गत मागर्ण सूचना पाठवली जीमध्ये कर्जदार, जामीनदार व / वा गहाणकार (i) श्री राजेश श्रीकृष्ण राजनकर (ii) श्री राजेंद्र खशराज महाजन (iii) श्री इद्रीशखान शेरखान पठाण (iv) श्रीमती चंद्रकांत गलाबराव सोनोले (v) शामकांत गुलाबराव सोनोले (vi) अनिल गुलाबराव सोनोले (vii) यशोदा गुलाबराव सोनोले (viii) कालिंदी रमेशराव ढाकुलकर (ix) प्रमिला शिवशंकर देशकर यांना सदर सूचनेत नमूद दि. 05 डिसेंबर, 2017 नुसार नमूद रक्कम र 25,34,69,087/- (रुपये पंचवीस कोटी चौतीस लक्ष एकोणसत्तर हजार सत्त्याऐंशी फक्त) चा तीवरील पुढील व्याजासह सदर सचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासन ६० दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते कर्जदार व जामीनदार व / वा गहाणकार मागणी सूचनेत नमूद केलेल्या रकमेची परतफेड करू शकलेले नाहीत. त्यामुळे, जेएमएफएआरसी च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 (''सदर नियम["] सह वाचण्यात येणाऱ्या सर्फेसी अधिनियम मधील अनुच्छेद 13(4) अंतर्गत दि. 22 मार्च, 2021 रोजी खाली नम् करण्यात आलेल्या अनामत अचल मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

'एकण समारे 13.6 एकर (5.43 हेक्टर) पैकी समारे 10.6 एकर (4.22 हेक्टर) बिगर-शेती जमीन, ख.व्र 75/1, मौजा वडधामना, प.ह.न. 6, क्षेत्रफळ सुमारे 8.60 हेक्टर वर्ग-I, जमीन महसूल रु. 20.80 सोबत तेथील 'ऑर्किड रेसिडेन्सी'' स्कीमसह इतर कोणतेही करण्यात आलेले / येणारे बांधकाम ज्यात विविध सदिनका, डयप्लेक्स रो हाऊस, लायब्ररी व क्लब हाऊस, मॅटार्नेटी होम आणि डिस्पेन्सरी इ. चा समावेश आहे, वडधामना, ग्राम पंचायत वडधामना, राष्ट्रीय महामार्ग, अमरावती रोड, तहसील हिंगणा आणि **चतःसीमाः पर्वेस -** ख.क्र. 75/1 चा काही भाग व नाला, **पश्चिमेस -** ख.क्र. 79,76, **उत्तरेस -**ख.क्र. 75/2, नागपूर गुड्स गॅरेज, **दक्षिणेस -** नाला (खुला). मालक श्री गलाबराव चंद्रकांत सोनोले. श्री शामकांत गलाबराव सोनोले. श्री अनिल गलाबराव सोनोले. श्रीमती यशोद गुलाबराव सोनोले, श्रीमती कालिंदी रमेशराव ढाकुलकर, श्रीमती प्रमिला शिवशंकर देशकर. -वर नमूद बाबी पाहता, सदर नियमान्मधील नियम 8(5) व 8(6) व 9 च्या अनुषंगाने याद्वारे आपणांस सूचि

करण्यात येते की वर वर्णन करण्यात आलेल्या अचल अनामत मालमत्तेची जेएमएफएआरसी च्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सदर सचनेच्या दिनांकापासन तीस (30) दिवस लोटल्यानंतर जाहीर लिलावांतर्गत विक्रीच्या माध्यमातः रु. 9,50,00,000/- (रुपये नऊ कोटी पन्नास लक्ष फक्त) एवढ्या आरक्षित किमतीसह ''जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि "तथे जे काही आहे" तत्त्वावर विक्री करण्यात येईल. सदर मालमत्ता सोडवन घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदार जामीनदार व / व गहाणकारांचे लक्ष्

अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

प्राधिकत अधिकारी

सिक्युगैटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅर्ड अल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युग्टि! इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत अचल मत्तांची विव सिक्युरीटायझेशन अँड स्किन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 मध्ये विहित करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत **मे. मुथूट हार्जसँग फायनान्स कंपनी लि. (यापुढे ''कंपनी'' असा उक्केख करण्यात येईल)** च्या प्राधिकृत अधिकान्यांनी खाली नमूद मालमत्तांचा (यापुढे **''अनामत मत्ता''** असा उक्केख करण्यात येईल) ताबा घेतलेला असून खाली नमूद ग्राहकांना (यापुढे '**'कर्जदार'**' असा उक्केख करण्यात येईल) देऊ केलेल्या गृह कर्ज सोयीसविधांच्या संदर्भात अनामत म्हणून ठेवलेल्या आहेत आणि त्याशिवाय असे ठरविण्यात आले आहे की कर्जदार्वकडून घेणे असलेल्या खाली नमुद्र सुरक्षित कर्जाच्या अधिक संपूर्ण रक्कम प्राप्त होईपर्वतच्या लावविल व्याज व खर्चाच्या वसुलीसाठी लोकांकडू मोहरबंद निविदा मागवून अनामत मत्तेची ''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'', ''तेथे जे काही आहे'' आणि ''इतर कोणतार्ह उपाय नाही'' तत्त्वावर विक्री करण्यात यावी. अ. कर्जदार/सह- तारण मार तारण मालमत्तेचे वर्णन ताब्याचा रक्कम (रु.) (रु.) जामीनदाराचे नाव दिनांक 16-12-

(रु.) अभिमन्यू अर्जुन प्लॉट क्र. 318, वॉर्ड क्र. 21, ख.क्र. 11 ई आय एएस नासुप्र योजना, मौजा पारडी दि. 16-04-2019 20,00,000/-2.00.000/-त्ताट क्र. 318, वाड क्र. 21, ख.क्र. 11 इं आय एएस नासुप्र योजना, मौजा पारडी ल्वे क्रॉसिंग क्र. 72 जवळ, नागपूर, पारडी नुसार रु. केचे बी.ऑ., महाराष्ट्र 441502, चतुःसीमा: कर्ज खाते क्र. उत्तरेस - प्लॉट क्र. 319, दक्षिणेस - रस्ता. 19100072538 पूर्वेस - प्लॉट क्र. 353, पश्चिमेस - रस्ता. 2585866.71

पाहणीचा दिनांक व वेळ: 20-05-2022 आणि 21-05-2022 रोजी स. 10.00 ते सार्य. 5.00 वाजेपर्यंत विक्रीची वेळ व स्थानः स. 10.. ते दु. 03.00 वाजेपर्यंत. मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड, पहिला मजला, प्रत्रारा, एअरटेल च्या शेजारी, हल्दीरामच्या शेजारी, उंटखाना रोड, मेडिकल चौक, नागपूर, महाराष्ट्र 440009 इच्छुक बोलीदार वर नमूद दिनांक व वेळेत वर नमूद केल्यानुसार मालमत्तेची पाहणी करू शकतात. जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती:-1) विक्री ही पूर्णपणे वर नमूद अटी व शर्ती तसेच इच्छुक बोलीदार सादर करणार असलेल्या प्रस्ताव/निविदा दस्तावेजात नमूद करण्यात आलेल्या अटी विचारात घेण्यात येणार नाही/अवैध समजण्यात येतील आणि फेटाळण्यात येतील, बयाणा रकमेवर व्याज देण्यात येणार नाही. 5) प्रस्ताव दस्तावेजासह इच्छव विचारत घण्यात यणार नाहा/अवध समजण्यात यताला आण फटाळण्यात यताल. अयाणा रकमंत्रद व्याज दण्यात राणार नाहा. 5) प्रस्ताव दस्तावजासह इन्युक्त बोलीं त्यारं मारणी कर विचारागे जोळखण्य २, रामा का इं चालक परवाना इ. सारख्या निवासी पुराव्याची प्रत सादर करावी. 6) कोणत्याही परिस्थतीत आर्यक्षत किमतीपेक्षा कमी स्क्रमेस मालमत्तेची विक्री करण्यात येणार नाहा. 7) लिलावात उपस्थित बोलींदार्यना निश्चित आर्यक्षत किमतीव्यतिरक्त आपल्या बोलीमध्ये रु. 10000/- च्या पर्यत वृद्धी करता येष्ट्रंत. 8) सुर्यक्षत घनको रुणाजे में, मुथ्येट हाउसिंग फाचनान्स कर्मनी लिमिट यांनी सर्वोच्य बोलींता स्वीकार केल्यास तो सर्वोच्य बोलीजा स्वरत्ताव देणांन्या मालमतेची विक्री करण्यात येष्ट्रंत, कोणतेही कारण न देता कोणताही प्रस्ताव/निवदा स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार निम्नस्वाक्षरीकार राखून ठेवतात. 9) सदर करण्यात यहल. काणतहा कारण न दत्ता काणताहा प्रस्ताव/ानावदा स्वाकारण्याचा किया फटाळण्याचा आधकार ानानस्वाक्षयकार राखून ठवतात. 9) सदर मालनाचेच्या संदर्भातील विक्री प्रमाणपत्राच्या नेंदणीच्या संदर्भात मुद्राक सुल्क, तेंदाणी शुल्के, हसारण शुल्के आणि इतर कोणतेही खर्च व शुल्के इ. सह इतर कोणतेही शुल्के तसेच महापालिका कर, देखभाल/सोसायटी शुल्के, बीज देवके व पाणी कर इ. सर्व देणी ही यशस्यी खरेदीदार/बोलीदारण्यी जवाबदारी असेल. 10) विक्रीच्या संदर्भात यशस्यी बोलीदार/खरेदीदारास प्राधिकृत अधिकान्यांनी प्रस्ताव स्वीकारण्याच्या दिनांकापासून 2 कामकाजांच्या दिवसांच्या आत खरेदी रक्कमेपैकी 25% रकमेचा (तोवर भरलेली बयाणा रक्कम समायोजित करून) भरणा करावा लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जन करण्यात वेईल. 11) विक्री किमागीपैकी उर्वरित 75% रकमेचा भरणा प्राधिकृत अधिकान्यांनी यशस्त्री खरेदीदारास विक्रीची निश्चिती कळविण्याच्या दिवसाचासून 15 दिवसांचे आत किंवा प्राधिकृत अधिकान्यांनी लेखी संमती दिलेल्या वाढीव कालावधीत करावा लागेल. विक्रीची किमागीपैकी उर्वरित 75% रकमेच्या किंवा त्यापैकी काही रक्कमेचा विव्हित कालावधीत भरणा न केल्यास तोवर भरलेली सर्व रक्कम जन्म करण्यात येईल आणि सुर्वित वनको सदर मालमतेची पुन्हा विक्री करण्यास

स्वतंत्र असेल अशो कसूर करणाऱ्या खरेदीदायचा सदर मालमतेवर किंवा खरेदीसाठी तोवर भरणा केलेल्या रकमेच्या कोणलाही भागावर दावा असणार नाही.

12) अयशरत्वी बोलीदार्गनी सादर केलेला डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर परत करण्यात येईल. 13) निम्मस्लाक्षरीकार प्राधिकृत अधिकाऱ्यांनी विक्रांची निश्चती करण्यात्या दिनांकापासून वर नमूद अचल मालमता ही सर्व प्रकार प्रवादयांची जांखींक असेल ज्यात आग लागून किंवा चारी का इतर अपघातामुळे होणारे नुकसान आणि अशा इतर बार्बीचा समावेश असेल. यशस्वी खरेदीदायस कोणत्याही कारणास्तव विक्रते रह करता येणार नाही. 14) प्राधिकृत अधिकान्यांना सर्वोच्च प्रस्ताव किंवा कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे बंधनकारक नसून सुर्वक्षत धनको म्हणून में, मृष्ट्र हार्जिसंग फायनान्स कंपनी लिमिटेड कोणतेशी कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीवात कारण स्वाद्य तेवतात. बोली फेटाळण्याचा अधिकार सुर्वकृत वेततात. बोली फेटाळण्याचा अधिकार सुर्वकृत वेततात. बोली फेटाळण्याचा आधिकार प्राधिकृत अधिकार आधिकृत अधिकार खाद कर पक्षाणी वाद्याया विक्रत सहभागी होता येणार नाही.

16) कोणतीही पूर्व-सूचना न देता या विक्री सूचनेतील अदी व शतींमध्ये कोणताही व्यत्व करण्याचा अधिकार प्राधिकृत अधिकारी रख्युन देवतात. तो ता ते नम्म कंपनी लिमिटेड योचेविकड कोणत्याही दालिक करण्यात खेलार सह सर्व थकवाकी रकमेचा लिलावाच्या दिनांकाच्या एक कार्यालयीन दिवस अगोदरपर्वत भरणा केल्यास मालमतेची विक्री करण्यात येणार नाही.

मृष्ट्र हार्जिंस फायनान्स कंपनी लिमिटेड यांचेविकड कोणत्याही दायत्व/दाव्याशिवाय त्यांना पर करण्यात येतील. कर्ज खाते कर. 19100072538 च्या कर्जदार/सहार्गार/आमीनदार यांना सर्पेसी अधिनियमातील नियस 8(6) आणि 9 अंतर्गत 30 दिवसांची वैधानिक सूचना देण्यात येते व्यात वेत स्वतंत्र असेल अशी कसूर करणाऱ्या खरेदीदाराचा सदर मालमत्तेवर किंवा खरेदीसाठी तोवर भरणा केलेल्या रकमेच्या कोणत्याही भागावर दावा असणार नाह कर्जदार/गहाणदार/जामीनदार यांना सर्फेसी अधिनियमातील नियम 8(6) आणि 9 अंतर्गत 30 दिवसांची वैधानिक सूचना देण्यात येते च्या कंजदार/गक्षाणदार/जामानदार थाना सफसा आधानवमाताल ानवन ठ(०) आाण २ जतपत २० एवपताचा वचानफ सूचना प्रचल चत्र की त्यांनी सर सूचनेच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत वर नमूद थकाबाकी रूकमेचा शद्यावत व्याव वखांसक स्पणा करवा, अत्यथा वर नमूद अटी व शतींवर अनामत मत्तेची विक्री करण्यात येईल. विक्री सूचनेतील इंग्रजी व स्थानिक भाषेतील मजकुराबाबत काही वाद निर्माण झाल्यास इंग्रजी भाषेतील मजकूर ग्राह्य धरण्यात येईल आणि अशा तन्हेने वादावर तोडगा काढण्यात येईल. कर्जदार/जामीनदार/गहाणदार यांनी विक्रीच्या दिनांकाअगोदर संपूर्ण भरणा

स्वा/- प्राधिकृत अधिकारी, मुथूट हाउसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड करित